

Regional office: Shop No. 201-202, Second Floor, Stellar Enclave, D.P. Road, Near Parihar Chowk, Aundh, Pune- 411 007

FOR KIND ATTENTION OF OUR VALUED CUSTOMERS

Our endeavour to consolidate and strengthen our services to our valued customers, Union Bank of India, Union Bank of India (erstwhile Corporation Bank) and Union Bank of India (erstwhile Andhra Bank) following branches are being rationalized: Union Bank of India (erstwhile Andhra Bank), Karad Branch

presently functioning Shop Nos. 5 To 8, Manorath Complex, Shaniwar Peth, Karad, Near City Police Station, Satara Dist. Maharashtra-415110, (Current Address of Merging Branch) will be shifted to our Union Bank of India, Karad Branch (erstwhile Corporation Bank), G. Floor, "Ratna Kalyan", 286/5/6, Budhwarpeth, Station Road, Karad- 415110, Satara Dist. (name of destination Bank / Branch & Current Address).

The above said branch will cater all types of banking Services / business from the said destination branch premises w.e.f 19/10/2020 (date of Merger / Shifting). We sincerely regret the inconvenience caused to you in this regard and assuring you to render our best services in days to come. Regional Head.

Regional Office Pune West



Hero MotoCorp Limited Regd. Office: The Grand Plaza, Plot No.2, Nelson Mandela Road, Vasant Kunj - Phase-II, New Delhi - 110070 CIN: L35911DL1984PLC017354 | Phone: 011-46044220 Fax: 011-46044399 | E-mail: secretarialho@heromotocorp.com Website: www.heromotocorp.com

PUBLIC NOTICE FOR ISSUE OF DUPLICATE SHARE CERTIFICATES Members of the general public and existing shareholders of Hero MotoCorp Ltd. ('Company') are hereby informed that the Original Share Certificates, details of

which are given hereunder have been reported lost/misplaced/stolen/not received and that pursuant to request received from concerned shareholders, the Company intends to issue duplicate share certificate in lieu of the said original Share Certificate (Face Value Rs.2/-) in their favour:

Folio No.	Shareholders Name	Face Value	Distinctive Nos.	Certificate No.(s)	No. of Shares
HML0064646	PETER	Rs.2/-	46379451 - 46380070	511483	620
	SEBASTIAN XAVIER FERNANDES MARIA MAURICIA ANTDINETTE FERNANDE	Rs.10/-	3248466-3248515 16194393-16194402 16194403-16194404 20809169-20809218 20809219-20809230	64979 231410 231411 338939 338940	50 10 02 50 12

Any person having objections to issue of duplicate Share Certificate, as mentioned herein above, may submit the same, in writing, with the Company marked to the 'Secretarial Department' at its Registered Office or send an email at secretarialho@heromotocorp.com within 7 days from the date of publication of this Notice. In the meanwhile, members of the public are hereby cautioned against dealing in the above mentioned Share Certificates.

For Hero MotoCorp Ltd.

Place: New Delhi Date: 01/10/2020

Neerja Sharma Company Secretary & Chief Compliance Officer

Mastek * **MASTEK LIMITED** CIN: L74140GJ1982PLC005215

Registered Office: 804/805, President House, Opp. C. N. Vidyalaya, Near Ambawadi Circle, Ambawadi, Ahmedabad - 380 006, Gujarat. Tel: +91-79-2656-4337; Fax: +91-22-6695 1331; Email: investor_grievances@mastek.com; Website: www.mastek.com

INFORMATION REGARDING 38[™] ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Members may note that the 38th Annual General Meeting (AGM) of Mastek Limited ("the Company") will be held on Thursday, October 29, 2020 at 5.30 P.M. (IST) through VC/ OAVM, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules issued thereunder and the Securities Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the Ministry of Corporate Affairs (MCA) General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 ("MCA Circulars") and all other applicable Circulars issued by the MCA, SEBI and Government of India, to transact businesses that will be set forth in the Notice of the AGM.

- Dispatch of Annual Report and Notice of AGM: In compliance with above circulars, Annual Report of the Company for the Financial Year 2019-20 along with Notice convening the 38th AGM will be sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or with the Company's Registrar and Share Transfer Agent namely KFin Technologies Private Limited ("RTA") or with their respective Depository Participant(s) ("DP"). The Annual Report and the Notice of 38th AGM will also be made available on the Company's website at www.mastek.com and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.
- Manner of registering/ updating e-mail addresses: Members who have not registered/ updated their e-mail addresses with the Company's RTA and their DP are requested to register their e-mail address for limited purpose of receiving Annual Report for the Financial Year 2019-20, Notice of the AGM and the login credentials for remote e-voting, by sending an e-mail request on investor_grievances@mastek.com along with Name, Folio Number/ DPID-CLID, self-attested scanned copy of PAN and AADHAR/ Passport/ Driving License.
- 3. Manner of casting vote at the AGM: Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses will be provided in the Notice convening the AGM.

This notice is for the information and benefit of the Members of the Company, in compliance with the aforementioned circulars.

For Mastek Limited

Place: Mumbai

Dinesh Kalani Company Secretary Date : October 01, 2020

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share certificate No. 46, having Distinctive Nos. 1591 to 1595 of Convent View Co-operative Housing society Ltd. situated at Plot No. 87, N.B. Patil Marg, Chembur, Mumbai 400 071 in the name of Mrs. Vinodini Krishnan has been misplaced and an application has been made to the society for issuance of duplicate share certificate.

The society hereby invites claims

or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within a period of 14 days from the publication of this notice. If, no claims and objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate. For and on behalf of Convent view co-operative housing society.

यूनियन बैंक 🕼 Union Bank

& Arrest

current address).

following branches are being rationalized:

RRIL Limited

SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, that a

Meeting of the Board of Directors of the

Company is scheduled to be held on

Saturday, October 10, 2020 at registered

office of the company, to consider and

approve, inter-alia, the unaudited financial

results of the Company for the quarter and

half year ended on September 30, 2020.

The information contained in this notice

is also available on the Company's website

at www.rrillimited.com and on the website

of Stock Exchange i.e. www.bseindia.com

Place: Mumbai CS Sanjay Vishwakarma

Date: October 01, 2020 Company Secretary

Regional office: Shop No. 201-

202, Second Floor, Stellar Enclave.

D.P. Road, Near Parihar Chowk,

Aundh, Pune- 411 007

Regional Head,

Regional Office Pune West

By the Order of the Board

For Esaar (India) Limited

Company Secretary & Compliance Officer

Meghana Kashte

FOR KIND ATTENTION OF OUR VALUED CUSTOMERS

Our endeavour to consolidate and strengthen our services to our valued

customers, Union Bank of India, Union Bank of India (erstwhile

Corporation Bank) and Union Bank of India (erstwhile Andhra Bank)

Union Bank of India, (erstwhile Andhra Bank), Talegaon Branch

presently functioning at PRARANG, at S. No. 4806, Opp.

Dnyaneshwar Nagri, Near Jijamata Chowk, Talegaon, Pune-410506,

(current address of merging branch) will be shifted to our

Union Bank of India, Talegaon Branch (erstwhile Corporation

Bank), Plot No. 50-51, Parekh Residency, Panchwati Colony,

Talegaon Dabhade-410506 (name of destination Bank/branch &

Union Bank of India Branch, Chakan Branch presently functioning

at House No. 1858, Antuk Complex, Shikrapur Road, PO Chakan,

Taluka Khed, Dist. Pune-410501, (current address of merging branch)

will be shifted to our Union Bank of India, Chakan Branch

(erstwhile Corporation Bank), Ground Floor, Gat No. 1156,

Shrihari Complex, Opp. Vishal Garden, Chakan Shikrapur Road,

Chakan-410501, (name of destination Bank/branch & current address).

The above said branches will cater all types of banking Services

business from the said destination branch premises w.e.f 19/10/2020

(date of merger/shifting). We sincerely regret the inconvenience caused

to you in this regard and assuring you to render our best services in days

ESAAR (INDIA) LIMITED

Regd. Office: 204 B-Wing, New Prabhat SRA CHS LTD, Chikuwadi,

CIN: L67120MH1951PLC222871

Plot-115, Next to Bisleri Factory, W. E., Highway, Andheri (East), Mumbai 400099.

Email: esaarindialtd@gmail.com Website: www.esaarindia.wordpress.com

Contact: 022-40676000

NOTICE OF THE ADJOURNED ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Sixty Eighth Annual General Meeting of the Company is

adjourned from Tuesday September 29, 2020 to be held on Tuesday, October 06, 2020 at

10:00 a.m. through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM").

This is in accordance with the Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with Circular

No. 14/2020 dated April 8, 2020 and Circular No. 17/2020 dated April 13, 2020 issued by

the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars") and Circular

No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities

Exchange Board of India ("SEBI Circular") for holding the AGM without the physical

Members can join and participate in the Adjourned 68th AGM of the Company through

VC/OAVM facility only and they shall be counted for the purpose of the reckoning the

quorum as per Section 103 of the Companies Act, 2013. The instruction for joining the

Adjourned 68th AGM and manner of participation in the e-voting during the Adjourned 68th

AGM will be provided in the Notice of 68th AGM. The notice of the Adjourned AGM will

be available on the website of the Company i.e. https://esaarindia.wordpress.com/ and

website of BSE Limited i.e. www.bseindia.com. The notice of Adjourned AGM will also be

The members may obtain Notice of Adjourned AGM along with the Audit Report for the

Financial year 2019- 20 and login details for joining the AGM through VC/ OAVM facility

by sending the request to evoting@nsdl.co.in or by writing to the Company at

As the 68th AGM of the Company has been adjourned from Tuesday, September 29, 2020 to Tuesday, October 06, 2020, the remote e - voting facility which was available to a

member of the Company as on the cut- off date i.e., September 22, 2020 from September

A member of the Company as on the cut - off date i.e. September 22, 2020 shall be able

to avail e-voting at the adjourned AGM, provided they have not availed of the remote

voting facility earlier. The facility of joining the Adjourned e-AGM through VC/OAVM

will be opened 30 minutes before and will be open up to 30 minutes after the scheduled

26, 2020 (9:00 a.m.) till September 28, 2020 (5:00 p.m.) has been disabled

available on the website of https://www.evoting.nsdl.com/

start time of the Adjourned AGM, i.e. from 10:00 a.m.

Place: Mumbai

Date: October 02, 2020

For RRIL Limited

CIN: L17121MH1991PLC257750 Notice is hereby given to public at large that the said flat described in Regd. Office: A-325, Harlom Plaza, M.G. schedule below is owned and possessed by Mrs. Shivali Asheesh Sharma. Road, Borivali (East), Mumbai - 400066 Mrs. Shivali Asheesh Sharma has assured that she is in possession of the Website: www.rrillimited.com. said flat and also assured that she has a clear, clean and marketable title and Email: office@millimited.com the said flat is free from all encumbrances and also assured that she has full NOTICE rights to sell the said flat. My clients are negotiating with Mrs. Shivali Asheesh Notice is hereby given, pursuant to Sharma to purchase the said flat. Regulation 29 read with Regulation 47 of

> I am investigating the title of the owner of the said flat. Any person having any right, title, interest, claim or demand whatsoever in respect of the said flat by way of sale, exchange, mortgage, gift, trust, development rights, inheritance, bequest, possession, lease, license, tenancy, lis pendency, lien, charge, maintenance, easement, or under any Agreement for Sale or Power of Attorney, option, right of first refusal or pre-emption whatsoever or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with documentary proof thereof, to the undersigned at the address mentioned below within 10 (Ten) days from the date hereof, failing which the sale transaction shall be completed without any reference to such right, title interest, claim, or demand and the same shall be deemed to have been waived to all intents and purposes. Claims without documentary proofs and/or objections directly published in the newspaper shall not be considered as valid.

PUBLIC NOTICE

SCHEDULE OF THE PROPERTY

All the piece and parcel of the residencial Flat No. A-30° ademasruing 253.62 Sq.Mtrs. carpet i.e. 329.50 Sq.Mtrs. salable built up and Terrace admeasruing 19.97 Sq.Mtrs. situated on Third Floor alongwith One Car Park in Building No. A of Empress Towers Apartments Association constructed on the land bearing Survey No. 65/1+2A/2/1/2. City Survey No. 610, in Village Ghorpadi, Tahsil – Haveli, District - Pune, within the limits of Sub Registrar of Registration District Pune Taluka Haveli, Sub District Pune and within the local limits of Municipal Corporation, Pune. (Herein above referred as said flat.)

SUBODH GHATE, Advocate

Office: 31. Lotus Court. Near Hotel Panchmi. Pune Satara Road Pune 411009 Email: subodhghate07@gmail.com | subodh.ghate@onlywhite.in | Mo: +91 9823023887

KALYANI FORGE LIMITED (CIN: L28910MH1979PLC020959)

Shangrila Gardens, "C" Wing, 1st Floor, Opp.Bund Garden, Pune - 1

NOTICE FOR EQUITY SHAREHOLDERS

-Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 (the Act) read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), as amended, the Equity Shares of the Company in respect of which dividend has remained unclaimed or unpaid for a period of seven consecutive years or more are

required to be transferred by the Company to the Demat account of the IEPF Authority. -The Company has sent individual notices to the concerned shareholders at their registered addresses whose shares are liable to be transferred to the IEPF Authority advising them to claim their unclaimed dividends. The Company has uploaded details of the concerned shareholders whose shares are due for transfer to the IEPF Authority on our website www.kalyaniforge.co.in. Shareholders are requested to refer to the said website to verify the details of unclaimed dividends and the shares which are liable to be transferred to the IEPF Authority.

 The concerned shareholder(s) holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority, may note that upon transfer of shares to IEPF Authority, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shares held in Demat Form, to the extent of shares liable to be transferred shall be debited from the shareholders account.

order of Court/tribunal restraining any transfer of such shares or where the shares are hypothecated/ pledged under the Depositories Act, 1996

year 2011-12 and onwards before the same is transferred to the IEPF. In case the concerned shareholders do not claim their unclaimed dividends by

16th October, 2020, the Company shall with a view to comply with the Rules, transfer the shares to the IEPF Authority without any further notice to the shareholders and no liability shall lie against the Company in respect of the shares so transferred.

from the IEPF Authority by making a separate application to the IEPF Authority in Form IEPF-5 as prescribed under the Rules and the same is made available at IEPF website i.e. www.iepf.gov.in -For any queries in respect of the above matter, shareholders may contact the

Registrar & Transfer Agents of the Company of the Company M/s Link Intime India Ltd., Block no. 202, Akshay Complex, Dhole Patil Road, Pune - 411 001 (Phone: +91 20 26160084/26161629); E-mail: pune@linkintime.co.in. Website: www.linkintime.co.in. For Kalyani Forge Limited

Date: 2[™] October, 2020

MAJESCO

MAJESCO LIMITED CIN: L72300MH2013PLC244874 Regd. Office: MNDC, MBP-P-136, Mahape, Navi Mumbai - 400710. Tel: 022-6150 1800; Fax: 022-2778 1320 Website: www.majescoltd.in;

E-mail ID: investors.grievances@majesco.com

NOTICE NOTICE is hereby given that pursuant to

Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of Majesco Limited will be held on Wednesday, October 7, 2020, to consider, inter alia, Audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020.

Pursuant to Regulation 47(2) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, this intimation is also available on the websites of: (i) BSE Limited (www.bseindia.com): (ii) National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com); and (iii) the Company (www.majescoltd.in)

October 1, 2020

By Order of the Board of Directors For Majesco Limited Navi Mumbai Varika Rastogi Company Secretary

(₹ in Lakhs)

-The Company will not transfer such shares to the IEPF where there is a specific

-Shareholders are requested to claim the final dividend declared for the financial

-The shareholders may note that upon transfer of the shares to IEPF Authority, including all benefits accruing on such shares, if any, the same can be claimed only

Place: Pune

Rohan Deshpande Company Secretary

Structured Assets Group&Corporate Office, at 7th Floor, "Axis House' C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400025.Tel: +91 22 24252715 www.axisbank.com Registered Office: "Trishul", 3rd Floor Opp. SamartheshwarTemple, Near Law Garden, Ellisbridge Ahmedabad 380006

NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 M/s. DSK Digital Technology Pvt. Ltd. ("Borrower") had availed the credit facility in the nature o Term Loan and Cash Credit from the Axis Bank Limited ("Bank")to the tune of Rs. 30 crore secured by way of hypothecation & mortgage of the movable & immovable propertie mentioned hereunder and the guarantees executed by the Guarantors in favour of the Bank. In view of the default committed in repayment of the Principal amount and interest thereon th Term Loan account was classified as non-performing asset (NPA) on 16.04.2019. The notice dated 19.08.2020 was issued to borrower/co-borrower/ hypothecator/ guarantors/ mortgagors under Section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcemen of Security Interest (SARFAESI) Act, 2002, calling upon them to make the payment of ar amount Rs.10,10,39,806.00 (Rupees Ten Crore Ten Lakh Thirty Nine Thousand Eigh

addresses. However notices have returned un-served from some of the addresses. We Axis Bank Ltd by this Notice under Section 13(2) of (SARFAESI) Act, 2002 calling upon the borrower/ hypothecator/ guarantors/ mortgagors, to make payment of an amount Rs 10.10.39.806.00 (Rupees Ten Crore Ten Lakh Thirty Nine Thousand Eight Hundred Six Only outstanding as on 31.07.2020 plus further interest, within the period of 60 days from the date of Name & Address of borrower/co-borrower/ hypothecator/ guarantors/ mortgagors

Hundred Six Only) outstanding as on 31.07.2020 plus further interest, on their last known

1.DSK Digital Technologies Private Limited (Borrower), Having its registered office at, Office No.101,1st Floor, Pentagon P-3 Building, Magarpatta Township, Hadapsar, Pune 411013, 2. Mrs. Hemanti D. Kulkarni (Guarantor), 1187/60, Jangli Maharaj Road, Shivajinagar, Pune

3.Shri Saptashring Oil Mills Private Limited (Guarantor & Mortgagor), Having its Registere office at 1187/60, Jangli Maharaj Road, Shivajinagar, Pune 411005 Facility Term Loan; Loan Account No.- 916060018353620

Break up of outstanding amount: Ledger Balance as on 31.07.2020 Rs. 8,22,61,664.00 Unapplied Interest from 01.04.2019 to 31.07.2020 Rs. 1,63,77,417.00 Rs, 24,00,725.00 Penal Interest @ 2% p.a. from 01.04.2019 to 31.07.2020

Total dues as on 31.07.2020 Rs, 10,10,39,806.00 **Description of Hypothecated Assets** A.All tangible movable machinery, plant machinery, fixtures, fittings other installation, cranes furniture, computers and other accessories vehicles together with spare tools and accessorie

any person who are mercantile agents of the Borrower or in the course of transit which may hereinafter be brought stored or be lying or upon the said premises of the Borrower. B. The whole of the Borrower's movable goods and assets both present and future and including but without prejudice to generality of the foregoing words all stocks of raw material, work i progress, semi-finished goods and finished goods, packing materials, consumable, stores and spares etc., whatsoever situate and or transit whether now belonging to or that may be held by an

and all other articles lying on the premises or in the godowns of the Borrower or in the custody of

party any where to the order and disposition of the borrower. All the present and future book-debts, outstanding monies, receivables, claims, bills, contracts engagements and securities which are now due and owing or which may at any time hereinafte during the continuance of this security become due and owing to the borrower in the course of its business by any person, firm, company or body corporate or by the Government of India or an state Governments or Indian Railways or any Government Departments or office or any Municipa or local or Public or Semi-Government body or authority whatsoever including those relating to

the assets leased out and/or given on hire purchase basis. **Description of Mortgaged Assets**

Exclusive charge on

admeasuring 8.36 sq. Mtr. i.e., 90 sq. ft. Each

A.Office No. A1 admeasuring about 276.85 sq. mtrs. i.e., 2980 sq. ft. (Carpet area 261.15 sq. mtrs. i.e., 2811 sq. fts) with adjacent terrace 31.40 sq. mtrs. i.e., 338 sq. ft. on First Floor and oper car parking no. 26 to 30, admeasuring 8.36 sq. mtrs. i.e., 90 sq. ft. Each

B.Office No. B1 admeasuring about 276.85 sq. mtrs. i.e., 2980 sq. ft. (Carpet area 261.15 sq mtrs. i.e., 2811 sq. fts) with adjacent terrace 31.40 sq. mtrs. i.e., 338 sq. ft. on first floor and oper car parking no. 36 to 40, admeasuring 8.36 sq. mtrs. i.e., 90 sq. ft. Each C.Office No. A2 admeasuring about carpet area 233.93 sq. mtrs. i.e., 2518 sq. ft. on Second Floc with open car parking no. 21 to 25, admeasuring 8.36 sq. mtrs. i.e., 90 sq. ft. Each

D.Office No. B2 admeasuring about carpet area 233.93 sqr. mtrs. i.e., 2518 sq. ft. on Second Floor with open car parking no. 31 to 35, admeasuring 8.36 sq. mtrs. i.e., 90 sq. ft. Each E.Office No. A3 & B3 admeasuring about carpet area 727.05 sq. mtrs. i.e., 7826 sq. ft. built up (Carpet area 620.68 sq. mts. i.e., 6681 sq. ft.) on Third floor and open car parking no. 1 to 14

All of the above units situated at DSK Sunderban, Wing S-1, Sr. No. 174/1A, 174/1B/A, 174/2A/A 174/2B, 174/3A/A, 174/3B/A, 175/2/1 Part, 175/2/2, Plot No. A situated at Mouje Hadapsar, Taluk Haveli Dist. Pune On or towards East: 18 Mtrs. Wide Road, On or towards South: S. No. 174/4, Or or towards West: 12 Mtrs wide road, On or towards North: Property of Raghunath B. Type With buildings constructed thereon along with other assets such as furniture and fixtures

equipment, machinery fixed and movable, structures and any other assets situated thereo owned and mortgaged by Shri Saptashring Oil Mills Private Limited The above borrower/co-borrower/ hypothecator/ guarantors/ mortgagors are advised to; •make the payments of outstanding within 60 days from the date of the publication of this noticefailin which the Bank will be entitled to and may exercise all or any of the rights available to it under Section 1

(4) and 15 of the SARFAESI Act 2002 in respect of the Secured Assets mentioned herein including takeover of the management of business of the borrower. •In terms of Section 13 (13) of the SARFAESI Act, you shall not transfer by way of sale, lease or otherwise any of the Secured Assets/properties stated in this Notice without prior written consent of the Bank.

•Your attention is invited to provision of Section 13 (8) of SARFAESI Act in respect of time available to redeem the Secured Assets. That all costs, charges, expenses that shall be incurred by the Bank in the process of its actions under Section 13 (4) and incidental thereto shall be recoverable from the borrowers/ guarantors

mortgagors in the manner prescribed under the Act Date: 19.08.2020

Sd/- Authorised Officer, **Axis Bank Limited**

Last Date Bid

Invited Online

Symbolic

Amount

(Rs. in Lacs)

JAIPUR DEVELOPMENT AUTHORITY Indira Circle, Jawahar Lal Nehru Marg, Jaipur-302004

No.: JDA/EE&TA to Dir.Engg.-II/2020-21/D-228

Bids are invited for works given below in various zones as per details given :-

S. Job No. Name of Work Zone No.

1. Executive Construction of 30 Mtr. Wide Road From 260.00 24.10.2020 2014-15 Engineer-11 Jaisinghpura Bass Bhankrota to Madau, Zone-11, Up to 6.00 PM JDA Jaipur. (UBN No.: JDA2021WSOB00195) Details may be seen in the Bidding Document at cocerned Executive Engineer's office or the website of State Public Procurement

the Bidder has to apply for the Bid and pay the Bidding Document Fee, RISL Processing Fee and Bid Security Deposit, online only. Registered on e-Procurement Portal of Government of Rajasthan www.eproc.rajasthan.gov.in for online e-Bid submission.

TA to Dir. Engg.-II Raj. Samwad/C/2020-21/5137

SIMPLEX INFRASTRUCTURES LIMITED Regd. Office: "SIMPLEX HOUSE" 27, Shakespeare Sarani, Kolkata - 700 017

PHONES: +91 33 2301-1600, FAX: +91 33 2283-5964/5965/5966 E-mail: simplexkolkata@simplexinfra.com, Website: www.simplexinfra.com CIN No. L45209 WB1924PLC004969

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2020

		STANDALONE			CONSOLIDATED				
SI. No.	Particulars	Quarter ended 30th June, 2020 (Unaudited)	Quarter ended 31st March, 2020 (Audited)	Quarter ended 30th June, 2019 (Unaudited)	Year ended 31st March, 2020 (Audited)	Quarter ended 30th June, 2020 (Unaudited)	Quarter ended 31st March, 2020 (Audited)	Quarter ended 30th June, 2019 (Unaudited)	Year ended 31st March, 2020 (Audited)
1.	Total Income from Operations (Net)	26,835	56,484	1,34,738	3,96,698	32,369	63,848	1,34,740	4,09,364
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(15,127)	(48,226)	3,543	(47,913)	(15,269)	(48,358)	3,475	(48,267)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(15,127)	(48,226)	3,543	(47,913)	(15,269)	(48,358)	3,475	(48,267)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(9,849)	(31,459)	2,089	(31,747)	(10,057)	(31,522)	2,022	(32,092)
5.	Total Comprehensive Income / (Loss) for the period	(9,836)	(28,408)	1,344	(27,419)	(10,038)	(28,386)	1,274	(27,637)
6.	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹ 2/- Per Share)	1,147	1,147	1,147	1,147	1,147	1,147	1,147	1,147
7.	Reserve (excluding Revaluation Reserve)				1,76,024				1,75,520
8.	Earnings Per Share (EPS) (Face value of ₹ 2/- Per Share) a) Basic (₹) b) Diluted (₹)	(17.24)* (17.24)*	(55.06)* (55.06)*	3.66* 3.66*	(55.56) (55.56)	(17.72)* (17.72)*	(55.02)* (55.02)*	3.54* 3.54*	(56.14) (56.14)

a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e.

* not annualised

Kolkata

Dated: 30th September, 2020

financialexp.epag.in

www.bseindia.com, www.nseindia.com & www.cse-india.com and the company i.e. www.simplexinfra.com. For SIMPLEX INFRASTRUCTURES LIMITED

S. DUTTA WHOLE-TIME DIRECTOR & C.F.O. DIN - 00062827

Date: 01.10.2020 NOTICE INVITING BID NIB No.: EE & TA to Dir. Eng-II/13/2020-21

Portal website www.sppp.rajasthan.gov.in, www.eproc.rajasthan.gov.in and www.jda.urban.rajasthan.gov.in To participate in the bid, bidder has to be :- 1. Registered on JDA website www.jda.urban.rajasthan.gov.in for participatin in the Bid

Executive Engineer &

EDELWEISS ASSET RECONSTRUCTION COMPANY LIMITED CIN: U67100MH2007PLC174759
Retail Central Office: 1st floor, Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mumbai 400098
Regd.Office: Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mumbai 400098 **APPENDIX IV [Rule-8(1)] POSSESSION NOTICE (For Immovable property)**

Rules, 2002 issued a demand notice as mentioned below calling upon the borrower(s) to repay the amount mentioned in the notice within 60 days from-the date of receipt of the said notice. Thereafter, Assignor mentioned herein, has assigned the financial assets to Edelweiss Asset Reconstruction Company Limited also as its own/acting in its capacity as trustee of various trusts mentioned hereunder (hereinafter referred as "EARC"). Pursuant to the assignmen agreements, under Sec.5 of SARFAESI Act, 2002, EARC has stepped into the shoes of the Assignor and all the rights, title and interests of Assignor with respect to the financial assets along with underlying security interests, guarantees, pledges have vested in EARC in respect of the financia

Whereas the Authorized Officer of the Assignor mentioned herein, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act), 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with (Rule 3) of the Security Interest (Enforcemen

assistance availed by the Borrower and **EARC** exercises all its rights as the secured creditor. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned being the Authorised Officer of Edelweiss Asset Reconstruction Company Limited has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on the mentioned against each property.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Edelweiss Asset Reconstruction Company Limited for the amount mentioned below and interest thereon. Amount & Date of Date of Possession Name of the Trust Loan Account Borrower Name &

Selling Institution	Name	Number	Co-Borrower(s) Name	Demand Notice	Possession	Status	
IndusInd Bank Limited	EARC Trust SC - 353	650014062253	M/s Nobel Impex ("Borrower") & Mr.Mohanlal M Jain (Partner, Mortgagor & Guarantor) & Narendra M Jain (Partner & Guarantor) Mr.Inderma M Jain (Mortgagor & Guarantor); Mrs.Manjula M Jain (Guarantor)	Rs. 8,44,90,562.17ps & 09.07.2018	28.09.2020	Physical Possession	
Property Description: All that Piece and Parcels of Open Plot Rearing No. G-5 Admeasuring Approximately 3995/4794 Sq. Et Of The Carnet / Built							

Up Area Respectively On The Land Bearing Survey Nos 161/8, 147/4(PART)–7-8-9, 157/4/1A-1B, 157/5-6, 158/3, 158/4/2A, 158/4/2B, 158/5-6, 159/1 159/2/1-2, 159/3/1, 159/3/2, 161/1-2-4, 161/3/1, 161/5 (PART)-7, 147/1, 161/6, 158/7, 147/12, 157/4/2 All Being Situated Neologistic Park, Taloja Khoni Midc Road, At Village Usatane, Taluka Ambernath, District Thane., Maharashtra. M/s Jay Impex ("Borrower") &

Limited,	Trust SC - 353	& 511003366531	(Proprietor, Mortgagor & Guarantor) & Rupali Uday Desai (Mortgagor & Guarantor)	1 ' 1	29.09.2020	Possession	
Property Description: All that Piece and Parcel of Flat Bearing No 403, Admeasuring 320 Sq. Ft. Carpet Area On the 4th Floor of the Building Known							
As "Shri Krishna Park" Situated At Raghoba Shankar Road, Thane, Standing On Land Bearing Tikka No 2, City Survey Nos. 119 And 120B At Village							
Chendani, Taluka An	d Dist Thane	, Maharashtra.		2 37			
Dewan Housing	EARC	1746405 [139-	1) Ashok B Katkar	Rs.21,02,622/-		Physical	
Dewall Housing	TDIICT	17-0-03 [139-	("Borrower") &	ا و ا	30.00.2020	Filysical	

Mr.Uday Chandrakant Desai

30.09.2020 | Possession 2) Ashmita Ashik Katkar 000025631 Finance Ltd., SC-371 26.11.2018 (Co-Borrower) Property Description: FLAT NO 12 admeasuring 394.82sq.ft carpet area, 3RD FLOOR TRIMURTI COMPLEX, lying being at Sy.No.62.61, 60/10 7, 5A, 2/0, CTS No.1605, 1606, Plot No.36, situated at Village: CHINCHAWALI SHEKIN City :KHOPOL, Taluka : Khalapur, Dist: Raigadh, I State

Dewan Housing Finance Ltd.,	TRUST SC-371	865841 [500- 0021106]	("Borrower") & Mr. Deepak Datatraya Raulkar (Co-Borrower)	& 26.11.2018	30.09.2020	Physical Possession		
Property Description: All that piece & parcel of premises bearing Block NO.011, GROUND FLOOR, WING B, admeasuring 335.19sq.ft carpet								
area in the building known as Studio Apartments, constructed on plot nos. 68,69,70, 71, 72, 73, New Gut No.102, BHIMASHANKAR HILLS, Village:								

TADWADI, Taluka: KARJAT Dist: Raigadh State: MAHARASHTRA Place: Mumbai Sd/- Authorized Officer Date: 01.10.2020 **Edelweiss Asset Reconstruction Company Limited**

EARC

IndusInd Bank

650014039228

मुंबई लक्षदीप 📿

(Rs. In Lakhs.

25.30

(255.06)

(251.34)

(251.34

533.04

30-Jun-20

(19.11)

(19.31)

(19.31)

533.04

(19.1

(19.1

(19.3

(19.31

533.04

(291.24)

For and on Behalf of

Sunny Gandh

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत चंद्रपूर शिक्षक पुरस्कार प्रदान



चंद्रपूर, दि.१ (हिंदस्थान समाचार) चंद्रपूर शहर महानगरपालिका कडून शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणारे शिक्षकांना मनपा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षी रयतवारी मराठी प्राथमिक शाळा मनपाच्या सहायक शिक्षिका स्वाती किशोर बेत्तावर, सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळा म नपाचे सहायक शिक्षक अरुण बाजीराव वलके यांना शाल श्रीफळ, प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. चंद्रपूर शहर महानगरपालिका शाळेतील पटसंख्या व गुणवत्ता वाढत आहे. याचे श्रेय सर्व शिक्षक शिक्षिकांना जाते असे गौरव उद्गार महापौर व मान्यवरांनी व्यक्त

RRIL Limited

CIN: L17121MH1991PLC257750 Regd. Office: A-325, Hariom Plaza, M.G. oad, Borivali (East), Mumbai - 400066 Website: www.rrillimited.com. Email: office@rrillimited.com

NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held or Saturday, October 10, 2020 at registered office of the company, to consider and approve, inter-alia, the unaudited financial results of the Company for the quarter and half year ended on September 30, 2020 The information contained in this notice is also available on the Company's website at www.rrillimited.com and on the website of Stock Exchange i.e. www.bseindia.com. For RRIL Limited

Place: Mumbai CS Sanjay Vishwakarma Date: October 01, 2020 Company Secretary

MAJESCO MAJESCO माजेस्को लिमिटेड

मीआराग्न-गला॰२३००मागच२०१३पीगलमी२४४८।॰४ नोंद.कार्यालय: एमएनडीसी, एमबीपी-पी-१३६, महापे, नवी मुंबई-४००७१०. दूर.:0२२-६१५०१८००, फॅक्स:0२२-२७७८१३२०

वेबसाईट:www.majesco.in ई–मेल:<u>investors.grievances@majesco.com</u>

सूचना

मेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोज रिकायरमेंट्स) रेग्यूलेशन्स २०१५ च्या नियम ४७ पहवाचिता नियम २९ नसार येथे **सचना** देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षीत वत्तीय निष्कर्ष विचारात घेणे याकरिता **बधवार ७ ऑक्टोबर, २**०२० रोजी माजेस्को लिमिटेडच्या नंचालक मंडळाची सभा होणार आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम ४७(२) नुसार सदर सुचना खालील वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे: (१) बीएसई लिमिटेड (www.bseindia.com), (२) नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) आणि (३) कंपनी (www.majesco.in)

संचालक मंडळाच्या आदेशान्वरं माजेस्को लिमिटेडकरित

सही / -

ठेका: नवी मुंबई दिनांक: ०१.१०.२०२०

वारीका रस्तोगी कंपनी सचिव

नमुना क्र ७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी,

मुंबई-४०००१८ चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक : ACC /X / 614 / 2020

सार्वजनिक न्यासाचे नाव : Thakur Educational & Welfare Trust ... बाबत. Mr. Shafik Mohiddin Thakur .. अर्जदार.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेतः-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागु नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०९/०९/२०२० रोजी दिली.

अधीक्षक (न्याय शाखा) शिक्का सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

ही केवळ एका मुलीची हत्या नाही... अण्णा हजारे हाथरस घटनेवर बोलले!

(प्रतिनिधी) : गेल्या वर्षी हैदराबाद येथील पोलिस चकमकीचे समर्थन करून नंतर अडचणीत आलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हाथरस प्रकरणावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. ही केवळ त्या मुलीची हत्या नसून मानवतेची हत्या आहे. यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देणे आवश्यक वाटते, अशी प्रतिक्रिया हजारे यांनी दिली आहे.

२०१९ मध्ये हैदराबाद येथील एका डॉक्टर महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. तेथील पोलिसांना आरोपींना अटक केली. नंतर ते चार आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेले. त्यावेळीही देशभर संतापाची लाट उसळली होती. तेव्हा प्रतिक्रिया देताना हजारे म्हणाले होते, 'देशात महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटना वारंवार घडत आहे. त्याचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवूनही आरोपींना लवकर फाशी होत नसले तर पोलिसांनी केलेले एन्काउंटर योग्यच आहे. काही सामाजिक कार्यकर्ते, वकील, नेते मंडळी या चकमकीला गुन्हा समजत असतील. मात्र, अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना लवकर फाशी होत नसेल तर एन्काउंटर योग्यच आहे.

हजारे यांच्या प्रतिक्रियेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता हाथरस येथील प्रकरणासंबंधी हजारे यांनी संयमित मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये काही नराधमांनी एखा मुलीसोबत दुष्यकृत्य केले आहे. हा मानवतेवरील कलंक आहे. ही केवळ त्या मुलीची हत्या नाही तर मानवतेची हत्या आहे. भारत हा ऋषीमुनींचा देश म्हटला जातो. भारताची संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. अशा देशात लाजेने मान खाली घालावी लागणारे दुष्कृत्य होणे हे योग्य नाही. आणखी एक चिंताजनक गोष्ट म्हणजे ज्यांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळायची, ते लोक यात कमी पडत आहेत. ही गोष्ट देशासाठी चिंताजनक आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून अशा नराधमांना फाशी देणे आवश्यक आहे,' असे हजारे यांनी म्हटले आहे.

प्रलंबित वेतनासाठी एस टी कामगार संघटनेचा एलगार

सातारा, दि.१ (हिंदुरथान समाचार) : कोरोना साथरोगाच्या काळात एस टी कामगार जिवाची बाजी लावून काम करीत असताना तीन तीन महीने वेतन मिळत नसल्याने कर्मचारी हवालदील झाले आहेत. उपासमारीमुळे तर काही जणांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.

वेतन कायद्यानुसार महामंडळाने वेळेवर वेतन देणे बंधनकारक असताना. निधी नसल्याचे कारण सांग्रन राज्यसरकारकडून मदत मागितली आहे परंतु या वेतनासाठी ती ही मिळेनाशी झालेली आहे. याबाबत संघटननेने मा मुख्यमंत्री मा उपमुख्यमंत्री मा परिवहन मंत्री तसेच प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला प्रत्यक्ष भेटून विनंतीही केली आहे. मात्र पगार मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे जर येत्या ७ तारखेपर्यंत जुलै व ऑगस्ट दोन महीन्यांचे प्रलंबित वेतन व सप्टेंबर महिन्यांचे देय वेतन न मिळाल्यास महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्यावतीने विभागाचे पदाधीकारी राज्यभरातील सर्व विभागीय कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करणार आहेत.

जाहीर नोटीस

या नोटीसीद्वारे तमाम लोकांना कळविण्यात येते की वरील संस्थेतील ओम शिवसाई एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्या.) सायन, मुंबई - ४०००२२, असून या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहितीप्रमाणे खालील मयत सभासदाच्या नावे सदनिका असून त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या खालील वारसांनी त्यांच्या नावे सदनिका हस्तांतरित करणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केलेला आहे. संस्थेच्या मयत सभासदाने महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या कायदा १९६० नियम १९६१ व उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेकडे वारसनोंद केलेली नाही. अर्ज केलेल्या खालील वारसदार व्यतिरिक्त इतर कोणीही मूळ मयत सभासदाचे वारसदार असल्यास अशा व्यक्तींनी सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत वरील संस्थेच्या कार्यालयात पूर्व सूचना देऊन व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्रे व पुराव्यासह कार्यालयीन वेळेत सायंकाळी ४ ते ६ या वेळेत संपर्क साधावा.

अ.	निवासी	मयत	अर्जदार/	नाते
क्र.	सदनिका क्र.	सभासद	वारसदार	
१	५०५	श्री. श्रीपत खंडू पाटोळे	श्री. प्रभाकर श्रीपत पाटोळे	मुलगा

ठिकाण : मुंबई दिनांक: ३०/९/२०२० ओम शिवसाई एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्या.) प्राधिकृत अधिकारी

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री विनायक कोहौसो लिमिटेडचे सदस्य श्री. संजय विद्याधर रानडे यांचे कार्यालय-वैशाली नगर, सुहासिनी पावसकर रोड, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ (सदर सोसायटी) यांचे सदर सोसायटीमधील फ्लॅट क्र.९, तळमजला, इमारत क्र.सी-२ या जागेबाबत अधिकाराची चौकशी करण्याचे माझे अशिलांनी मला निर्देश दिले आहेत. उपरोक्त सदस्यांनी असे प्रस्तुत केले आहे की, त्यांच्याकडून सदर फ्लॅटबाबतचे मुळ अधिकार दस्तावेज अर्थात मे. वैभव डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, एक भाग व श्रीमती शिला अनंत बेंद्रे. अन्य भाग यांच्या दरम्यान दिनांक २१.०५.१९९७ रोजी झालेला विक्री करारनाम तसेच एकतर्फी निश्चिती करारनामा जो दस्तावेज क्र.बीडीआर-२/१९७१/२००० अंतर्गत दिनांक ०६.०५.२००० रोजी उपनिबंधक, बोरिवली यांच्याकडे नोंदणीकृत आहे असे हरवले आहे. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर भाडेपट्टा, मालकीहक्क, बक्षीस, परवाना, वारसाहब विक्री, अदलाबदल, कायदेशीर हक, तारण, अधिभार किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी अशा दाव्याचे स्पष्ट स्वरुप नमुद करून कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना तारखेपासून १४ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे कळवावे अन्यथा सदर फ्लॅट किंवा भागावर कोणताही दावा असल्यास तो सोडून दिला आहे असे समजले जाईल आणि अशा दाव्यांच्या कोणत्याही संदर्भाशिवाय पुढील प्रक्रिया पुर्ण केली जाईल.

दिनांक : ०२.१०.२०२० एम.आर. नायर, वकील ठिकाण : मुंबई कार्यालय: १०४-ए, रश्मी ॲव्हेन्यु, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१.

व्हाईट ऑरगॅनिक ॲग्रो लिमिटेड

(पूर्वीची व्हाईट डायमंड इंडस्ट्रिज लि.)

सीआयएन: एल०११००एमएच१९९०पीएलसी०५५८६० नोंदणीकृत कार्यालय: ३१२ए, कैलास प्लाझा, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७७, भारत.

> ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु. लाख	ईपीएस व्यतिरिक्त)
	३०.०६.२०२०	३०.०६.२०१९
तपशिल	संपलेली चालु	मागील वर्षात
	तिमाही/वर्ष ते	संपलेली
	तारीख आकडे	संबंधित तिमाही
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१८३८.४४	४५७९.८८
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	१४४.८४	४०८.९१
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	१२९.६८	४०८.९१
कालवधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित		
नफा/(तोटा)(करानंतर)) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)*	-	-
समभाग भांडवल	३५००	३५००
मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव	-	-
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येकी)		
अ) मूळ	०.३७	१.१७
ब) सौमिकृत	0.₹.0	१.१७
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबनंतर)(रू.१०/-प्रत्येकी)		
अ) मूळ	0.₹.0	१.१७
ब) सौमिकृत	0,₹७	१.१७

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/ वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या http:// www.whiteorganicagro.com/ वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दिनांक: ०१ ऑक्टोबर, २०२०

संचालक मंडळाच्या वतीने व करिता व्हाईट ऑरगॅनिक ॲग्रो लिमिटेडकरिता सही/ दर्शक रूपार्न

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०३१२१९३९

सुधागड तालुक्यात कोरोनाचा समूह संसर्ग, एकाच दिवशी ८ कोरोना बाधित रुग्ण सापडले; एकाच कुटूंबातील ७ जण झाले बाधित

पाली/बेणसे दि.१ : सुधागड तालुक्यात आता कोरोना समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. बुधवारी (दि.३०) उशिरा प्राप्त अहवालानुसार ८ नवे कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील ७ सदस्यांचा सम ावेश आहे. कोरोनाला रोखायचे असेल तर प्रशासनाला जनतेची

PUBLIC NOTICE

s hereby given mat, we are no the title of Mr. Shabbir Gulan Husen Dholkawala ("the said Owner") or behalf of our clients, Mr. Iqbal Haj Tarmohmed Patel and Mrs. Hasina Iqba Bakhala, who are intending to purchase and acquire all the right title and interest of the said owner in the land and building structure, more particularly described in the Schedule of Property ALL PERSONS having any kind of claim, objection, share, right, title, interest against or to the said property whether by way of sale, transfer, mortgage, lease, tenancy, charge, easement, gift, development rights, injunction or Lien of whatsoever nature are Injunction or Lien of whatsoever nature are hereby required to make the same known in writing to the undersigned at Divekar & Co., 1st Floor, Rajabahadoor Mansion, 14, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai 400 023, together with the documentary proof in support thereof, within 14 (Fourteen) days of the date of this Notice, failing which claims and objections if any failing which, claims and objections, if any shall not be entertained and shall be

SCHEDULE OF PROPERTY Mansion / Rizwana Mansion) together with plot bearing City Survey No. 17 of Mazgaon Division admeasuring 81.1 Sq. Mtsr. lying and being situate at Lawrence De Lima Street, Dockvard Rd, Mumbai - 10

Dated this the 2nd day Dr. Pallavi Divekar (Partner)

साथ मिळणे तितकेच गरजेचे आहे. नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावे असे आवाहन केले.

सुधागड तालुक्यात आता पर्यंत कोरोनाचे ३९६ राग्ण झाले असून कोरोनाचे ३४० राग्ण बरे

झाले आहेत. तर तब्बल २२ राग्णांचा मृत्यू झाला आहे. आणि ३४ रुग्णांवर उपचार सूरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली आहे.

-1414, Prasad Chambers, Opera Hou CIN No.: L36912MH1991PLC057803

UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2020

Particulars

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after tax (after Exc Extraordinary items)

Total Income from Operations

Equity Share Capital

Reserves (excluding Revaluation R Audited Balance Sheet of the prev

Earnings Per Share (of Rs. 10/- each)
(for continuing and discontinued operation

SUNRAJ DIAMOND EXPORTS LIMITED

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, श्री. सुब्रमणियन परम ईश्वर व सुधा ईश्वर हे फ्लॅट क्र.सी-५०१, ऑक्टो क्रेस्ट, आकुर्ली रोड, लोखंडवाला टाऊनशिप. क्रांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ येथील जागेचे संयुक्त मालक होते. स्वर्गीय सुध ईश्वर यांचे ४ जानेवारी, २०१९ रोजी निधन झाले आणि त्यांचे पती श्री. सुब्रमणियन परम ईश्वर यांनी मयताचे शेअर्सवर दावा मांगितला आहे आणि सोसायटीकडे अर्<u>ज</u> केला आहे.

जाहीर सूचना

आम्ही याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील. मयत सभासदाचे नोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या पुचनेच्या प्रसिध्दीपासून १५ (पंधरा) दिवसांत गोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत

वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार **हरण्यास सोसायटी मोकळी असेल.**

सोसायटी कार्यालय-ऑक्टा रेस्ट. आकुर्ली रोड, लोखंडवाला टाऊनशिप कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१. दिनांक: 0२.१0.२0२0 ठेकाण: मुंबई

Mastek

मास्टेक लिमिटेड

सीआयएन:एल७४१४०जीजे१९८२पीएलसी००५२१५

नोंदणीकृत कार्यालय: ८०४/८०५, प्रेसिडेन्ट हाऊस, सी.एन. विद्यालयासमोर,

अंबावाडी सर्कलजवळ. अंबावाडी. अहमदाबाद-३८०००६. गुजरात

दूर.:९१-७९-२६५६४३३७, फॅक्स:९१-२२-६६९५१३३१,

वेबसाईट:www.mastek.com, ई–मेल:investor_grievances@mastek.com

व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने

(ओएव्हीएम) ३८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, **मास्टेक लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची **३८वी वार्षिक**

प्तर्वसाधारण सभा (एजीएम), गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२० रोजी सायं.५.३०वा

(भाप्रवे) व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी आणि भारतीय

प्रतिभूती विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्)

ाग्युलेशन्स २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक

क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल

२०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि

एमसीए, सेबी व भारत शासनाद्वारे वितरीत अन्य इतर लागु परिपत्रकेनुसार एजीएमच्या सूचनेत

१. एजीएम सूचना व वार्षिक अहवालाचे वितरण: वरील परिपत्रक पुर्ततेनुसार कंपनीचे

वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिता वार्षिक अहवाल तसेच ३८व्या एजीएमची सूचना ज्या

सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी नामे केफिन

टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) किंवा त्यांचे संबंधित ठेवीदार सहभागीदा

(डीपी) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जातील. वार्षिक अहवाल व

३८व्या एजीएमची सुचना कंपनीच्या www.mastek.com वेबसाईटवर उपलब्ध होईल

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com आणि

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या

ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत: ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल

कंपनी आरटीए आणि त्यांचे डीपीकडे नोंद/अद्यायावत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे

की, त्यांनी त्यांचे ई-मेल वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिता वार्षिक अहवाल, एजीएम

सूचना तसेच रिमोट ई-वोटिंगकरिता लॉगइन परिचयपत्र प्राप्त करण्याच्या उद्देशाकरिता नोंद

करावेत, याकरिता त्यांनी त्यांचे नाव, फोलिओ क्रमांक, डीपीआयडी-सीएलआयडी,

स्व:साक्षांकीत पॅनकार्ड/आधार/पारपत्र/वाहन परवानाची स्कॅन प्रत यासह त्यांची विनंती

एजीएममध्ये मत देण्याची पद्धतः सदस्यांना विद्युत मतदान प्रणालीने एजीएम सूचनेत

नमुद विषयावर एजीएम दरम्यान किंवा रिमोट पद्धतीने त्यांचे मत देण्याची संधी दिली जाईल.

रिमोट पद्धतीने किंवा एजीएम दरम्यान मतदानाची पद्धत ज्या सदस्यांचे डिमॅट स्वरुपात

वास्तविक स्वरुपात भागधारणा आहे आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशा सदस्यांकरिता

सदर सूचना ही उपरोक्त परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार कंपनीच्या सदस्यांच्या माहिती व लाभाकरिता

www.evoting.nsdl.com वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध होईल.

investor_grievances@mastek.com वर पाठवावी.

एजीएम घेण्याच्या सूचनेत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०१ ऑक्टोबर, २०२०

नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

Place: Mumbai Date : 30.09.2020

नवी मुंबई महानगरपालिका

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The furformat of the Quarterly Financial Results are available on the websites of the Bombay Stock Exchang (www.bseindia.com) and the Company (www.surnajdiamonds.com).

आरोग्य विभाग

निविदा सुचना क्र.- नमुंमपा/आरोग्य/ 66 / 2020

https://organizations.maharashtra.nextprocure.in

करण्यात आलेली आहे. संबंधित निविदाकारांनी याची नोंद घ्यावी.

कामाचे नांव :- नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत आवश्यक प्रथांलांजी साहित्य गप-। खरेदी करणेबाबतची फेरनिविदा. (प्रथम म्दतवाढ)

कामाची अंदाजीत किंमत -रु. 1075360/-निविदेबाबतची विस्तृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ

ऑनलाईन निविदा तयार करावयाची अंतिम दिनांक 09 /10 /2020. सकाळी 11: 30 वाजेपर्यंत) सही /-

जाक्र-नमंमपा/जसं/जाहिरात/2074/2020

वैद्यकिय आरोग्य अधिकारी नवी मुंबई महानगरपालिका

जाहीर सूचना

माझे अशील श्री. शंकर एल. तुरवाले व श्रीमती सोनाली एस. तुरवाले यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद मालमत्ता आणि फ्लॅट क्र.२२०४, बी विंग, गॅलेक्सी हाईटस् कोहौसों., न्यु म्हाडा टॉवर, मालाड (पश्चिम), मुंबई येथील मालमत्ता माझे अशिलांनी श्रीमती नंदा बळीराम कावडे यांच्याकडून दिनांक ११.०२.२०२० रोजी निष्पादित विक्री करारनामा (नोंदणी क्र.बीआरएल-६-१८३१-२०२०) नुसार खरेदी

माझे अशिलांनी दावा केला आहे की, दिनांक ११.०२.२०२० रोजी निष्पादित विक्री करारनामा (नोंदणी क्र.बीआरएल-६-१८३१-२०२०) ची मुळ प्रत हरवली आहे आणि माझे अशिलांनी चारकोप पोलीस ठाणे, मुंबई (एन.सी.क्र.१४२८/२०२०) येथे दिनांक २९.०९.२०२० रोजी दस्तावेज हरवल्याची तक्रार नोंद केली आहे म्हणून् जर कोणा व्यक्तीस खालील अनुसुचीत नमुद मालमत्ता किंवा भागावर उपवहिवाट

मालकी हक्क. परवाना. तारण. अधिकाराचे हस्तांतर किंवा कोणतेही न्यासाअंतर्गत लाभार्थी हित, कोणत्याही हुकूमनामाअंतर्गत अधिकार, प्रदानता, वारसाचा हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय-दुकान क्र.३०, भुमी पार्क फेज १, जनकल्याण नगर, मालाड (प.), मुंबई-४०००९५ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांच्या कालावधीत कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल. मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.२२०४, बी विंग, २२वा मजला, इमारत क्र.५७बी, मालवणी गॅलेक्सी हाईटस् कोहौसोलि., म्हाडा स्किम कोड २६५, न्यु म्हाडा टॉवर, मालवणी, मालाड (प.), मुंबई-४०००९५

दिनांक: ०२.१०.२०२० ठिकाण: मुंबई मैत्रेयी कन्सल्टन्सी, वकील

M MONARCH NETWORTH CAPITAL

मोनार्च नेटवर्थ कॅपिटल लिमिटेड

सीआयएन: एल६५९२०एमएच१९९३पीएलसी०७५३९३ नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.९०१-९०२, ९वा मजला, ॲटलान्टा सेंटर, उद्योग भवन समोर, सोनावाला रोड, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३.

दूरध्वनी:९१-२२-३०६४१६००, फॅस:९१-२२-२६८५०२५७ ई-मेल:cs@mnclgroup.com वेबसाइट:www.mnclgroup.com

टपाल मतदानाची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २२ (अमलातील वेळेकरिता कोणतेही वैधानिक फेरबदल किंवा पुर्नस्तित्वासह) आणि इतर लागू कायदा व अधिनियमानुसार आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ नुसार टपाल मतदानाने (ई-वोटिंग) खालील ठरावांकरिता सदस्यांची मान्यता घेण्यात येणार आहे.

कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथून गुजरात राज्यातील गांधी नगर येथे स्थलांतर करणरे.

एमसीए परिपत्रकानुसार कोविड–१९ प्रादुर्भावामुळे विद्यमान स्थिती लक्षात घेता सामाजिक अंतर आवश्यकतेप्रमाणे कंपनीला सल्ला देण्यात आला आहे की, सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थिती आवश्यकता असणाऱ्या सर्वसाधारण सभे व्यतिरिक्त कंपनी कायदा व त्यातील आवश्यक नियमाअंतर्गत तरतुदीनुसार टपाल मतदान/ई-वोटिंगमार्फत कोणीही व्यक्ती ऐक शकतील असे दैनंदिन व्यवसायाव्यतिरिक्त सदस्यांची मान्यता आवश्यक असणारे सर्व निर्णय घ्यावेत. एमसीएने स्पष्ट केले आहे की, कंपनी कायदाअंतर्गत ई-वोटिंग सुविधा देणे आवश्यक आहे, ज्यावेळी ते कोणतेही विषय विमर्ष करीत असतील तर ते ३१ डिसेंबर, २०२० किंवा पुढील आदेशापर्यंत टपाल मतदानाने घेण्यात यावे जे अधिनियमाच्या नियम २० च्या तरतुदीने तसेच एमसीए परिपत्रकात देलेल्या अधिसूचनेनुसार आवश्यक आहे. यापुढे कंपनीने ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी किंवा डिपॉझिटरी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद ऑहेत त्यांना ई-मेलने टपाल मतदान सूचना पाठविली जाणार आहे आणि सदस्यांची अनुमती/विरोधाचे पत्र व्यवहार रिमोट ई-वोटिंग प्रणालीने घेतले जाईल. एमसीए परिपत्रकानुसार टपाल मतदान प्रक्रिया घेतली जाईल.

एमसीए परिपत्रकाच्या आवश्यकतेची पुर्ततानुसार टपाल मतदान सूचना तसेच टपाल मतदानपत्रिका व मुद्रांक भरलेले व्यवसाय लिफाफे सदर टपाल मतदानाकरिता भागधारकांना पाठविले जाणार

सदस्यांना पुढे सुचित करण्यात येत आहे की, कंपनीने टपाल मतदान सूचना नोंदणीकृत ई-मेलवर ज्या भागधारकाँचे नाव नोंद तारीख अर्थात शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना गुरुवार, ०१ ऑक्टोबर, २०२० रोजी पाठविले आहे. पढे ज्या गिधारकांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे नोंदणी प्रक्रिया पालन करून कंपनी निबंधक व भाग हस्तांतरण प्रतिनिधी स्कायलाईन फायनान्शियल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या http://www.skylinerta.com/Email.Reg.php लिंकवर जाऊन त्यांचा तात्पुरता ई-मेल नोंद करावा. ई-मेल यशस्वीपणे नोंद केल्यानंतर भागधारकांना सचनेची सॉफ्ट कॉपी मिळेल आणि सदर टपाल मतदानाकरिता ई-वोटिंगचे युजर आयडी व पासवर्डसह ई-वोटिंगची प्रक्रिया प्राप्त होईल. जर काही प्रश्न असल्यास भागधारकांनी info@skylinerta.com वर कळवावे.

टपाल मतदान सूचना व ई-वोटिंगकरिता माहिती कंपनीच्या www.mnclgroup.com, www.bseindia.com व www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

. . . फंपनीद्वारे एनएसडीएल ई–वोटिंग माध्यमातून विद्युत मतदान (ई–वोटिंग) सुविधा दिली जाईल. ई वोटिंग शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२० रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि रविवार, १ नोव्हेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. तद्नंतर एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग सुविधा बंद केली जाईल. नोंद दिनांक अर्थात शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीचे भरणा केलेले भाग भांडवलाच्या त्यांच्या शेअर्स सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील.

कंपनीच्या संचालक मंडळाने टपाल मतदान प्रक्रिया (ई–वोटिंग) कायद्यानुसार व योग्य व पारदर्शक संचालनाकरिता तपासनीस म्हणून मे. व्हीकेएम ॲण्ड असोसिएटस्, कॅपनी सचिव, मुंबई यांची कंपनीच्या संचालक मंडळाने नियुक्ती केली आहे.

तपासनीस त्यांचा अहवाल कंपनीचे अध्यक्षांकडे एनएसडीएलद्वारे दिलेले टपाल मतदान (ई-वोटिंग) पडताळणी पुर्ण झाल्यावर सादर करतील. टपाल मतदानाचा निकाल सोमवार, २ नोव्हेंबर, २०२० रोजी घोषित केला जाईल आणि बीएसई लिमिटेडकडे कळविले जाईल आणि नंतर कंपनीच्या www.mnclgroup.com वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल.

विद्युत मतदान बाबत काही तक्रारी असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड नेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिता ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स एफएक्यु)चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००-२२२-९९० किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी किंवा वर नमुद संपर्क तपशिलावर खालील वाक्षरीकर्त्यास संपर्क करावा.

मोनार्च नेटवर्थ कॅपिटल लिमिटेडकरिता

सही/ रुपाली वर्मा कंपन सचिव व सक्षम अधिकारी

👊 एस्सार (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २०४ बी विंग, न्यु प्रभात एसआरए कोहौसो लि., चिकुवाडी, प्लॉट क्र.११५, बिसलेरी फॅक्टरीच्या बाजुला, डब्ल्यु.ई., हायवे, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९९. ई-मेल:esaarindialtd@gmail.com, वेबसाईट:www.esaarindialtd.wordpress.com संपर्क:०२२-४०६७६०००

स्थगित वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ६८वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, २९ सप्टेंबर २०२० रोजी स.१०.००वा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत होणार होती ती स्थगित करण्यात आली आहे.

सहकार मंत्रालय, भारत शासन यांच्याद्वारे वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२० परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल. २०२० व परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे. २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्य वास्तविक उपस्थितीशिवाय एजीएम घेण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे.

सदस्यांना कंपनीच्या स्थगित झालेल्या ६८०्या एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सविधेमार्फतच सहभार्ग होता येईल आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ नुसार गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केर्ल जाईल. ६८व्या स्थगित एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी आणि ६८व्या स्थगित एजीएम दरम्यान ई-बोटिंगने सहभागी होण्याची पद्धत ६८व्या एजीएम सूचनेत नमुद आहे. स्थगित एजीएमची सूचना कंपनीच्या www.esaarindia.wordpress.com आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. स्थगित एजीएमची सूचना www.evoting.nsdl.com वेबसाईटवरही

स्थगित एजीएमची सूचना तसेच वित्तीय वर्ष २०१९–२० करिता लेखा अहवाल आणि व्हीसी/ओएव्हीएम मुविधेमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी लॉगइन तपशील सदस्यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून किंवा कंपनीकडे esaarindialtd@gmail.com वर लेखी कळवून प्राप्त करता येईल कंपनीच्या ६८वी एजीएम मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी स्थगित करण्यात येऊन आता मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२० रोजी रिमोट ई-वोटिंग सुविधेने होईल, जे २६ सप्टेंबर, २०२० रोजी स.९.००वा. पासून २८ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. पर्यंत नोंद तारीख अर्थात २२ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीचे सदस्य असणाऱ्यांना उपलब्ध होते ते अनुपलब्ध केले जाईल.

नोंद दिनांक अर्थात २२ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीचे सदस्य असणाऱ्यांना स्थगित एजीएममध्ये ई-वोटिंग उपलब्ध होईल, ज्यांनी यापुर्वी रिमोट ई-वोटिंग सुविधेने त्यांचे मत दिलेले नसेल. व्हीसी, ओएव्हीएममार्फत स्थगित ई-एजीएममध्ये सहभागी होण्याची सुविधा स्थगित एजीएमकरिता निर्धारित गरंभ वेळेपुर्वी ३० मिनिटे अगोदर सुरू केले जाईल आणि ३० मिनिटापर्यंत खुले राहील अर्थात स.१०.००वा. मंडळाच्या आदेशान्वये

एस्सार (इंडिया) लिमिटेडकरिता

दिनांक: ०२ ऑक्टोबर, २०२०

सही/ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

मास्टेक लिमिटेडकरित

दिनेश कलार्न

कंपनी सचिव

मेघना काष्ट्रे ठिकाण : मुंबई दिनांक : ०२ ऑक्टोबर, २०२०